

PPFL/SE/2021-2022/92

February 04, 2022

To, BSE Limited 25th Floor, P.J Towers, Dalal Street, Mumbai-40000 I

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -40005 I

Scrip Code: 542907

Scrip Code: PRINCEPIPE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Publication of Statement of Deviation

We write to inform you that pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the Statement of Deviation on use of proceeds of the Initial Public Offering of the Company for the quarter ended as on December 31, 2021 under Regulation 32 of the SEBI LODR was published in the newspapers on February 04, 2022 in Financial Express (English) and Tarun Bharat Goa (Marathi).

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours faithfully,

For PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Encl. as above.

FINANCIAL EXPRESS

Registered Office: F-1080, RIICO Industrial Area, Phase-III, Bhiwadi-301 019 (Rajasthan) Corporate Office: A 32, 2nd Floor, Mohan Co- operative Indl. Estate, Mathura Road, New Delhi-110 044

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021

Live Smart

Corporate Identification No. (CIN): L24305RJ1986PLC016132

S.	52 94 W	C	uarter Ende	ed	Nine Mon	Year Ended	
No.	Particulars	Dec/21 (Unaudited)	Sep/21 (Unaudited)	Dec/20 (Unaudited)	Dec/21 (Unaudited)	Dec/20 (Unaudited)	Mar/21 (Audited)
1.	Total income from operations	7,759.49	6,965.51	6,442.64	22,084.37	18,709.56	25,279.21
2.	Net Profit/(loss) for the period (before tax and exceptional items)	622.75	441.35	158.01	1,676.73	75.51	395.43
3.	Net Profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	625.99	441.35	158.01	1,679.97	75.77	308.27
4.	Net Profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	463.59	311.87	125.45	1,208.48	65.80	222.68
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	471.22	341.44	125.45	1,245.67	65.80	241.89
6.	Paid-up Equity Capital (Face Value Rs.5 each)	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90
7	Other equity		8	9	8 30		18,562.84
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic : Diluted:	0.28 0.28	0.19 0.19	0.08 0.08	0.74 0.74	0.04 0.04	0.14 0.14

S.	*		uarter Ende	ed	Nine Mon	Year Ended	
No.	Particulars	Dec/21 (Unaudited)	Sep/21 (Unaudited)	Dec/20 (Unaudited)	Dec/21 (Unaudited)	Dec/20 (Unaudited)	Mar/21 (Audited)
1	Total income from operations	8,132.18	7,502.16	6,783.14	23,234.56	20,844.18	27,643.35
2	Net Profit/(loss) for the period (before tax and exceptional items)	180.72	(63.07)	(408.41)	201.88	(2,041.25)	(2,418.39)
3.	Net Profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	179.54	(63.07)	(408.41)	200.70	(2,040.99)	(2,505.55)
4.	Net Profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	6.99	(156.09)	(418.21)	(209:20)	(2,016.80)	(2,539.17)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	26,95	(141.97)	(338.46)	(85.75)	(1,560.50)	(2,428.98)
8.	Paid-up Equity Capital (Face Value Rs.5 each)	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90
7.	Other equity						2,181.21
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic : Diluted:	0.00	(0.10)	(0.26)	(0.13) (0.13)	(1.24) (1.24)	(1.56) (1.56)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015. The full format of the Quarter ended results are available on the Company's website i.e. www.akshoptifibre.com and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors For Aksh Optifibre Limited Sd/

> > Dr. Kailash S Choudhari

Chairman

DIN-00023824

Place: Dubai

Date: February 03, 2022

SAKSOFT LIMITED

Regd & Corp. Office: Global Infocity Park, 2° Floor, Block - A., No 40 Dr MGR Salai, Kandanchavadi, Perungudi, Chennai - 600 096. Phone: +91-44-24543500, CIN: L72200TN1999PLC054429 | Email: investorqueries@saksoft.co.in | website: www.saksoft.com

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2021

Particulars	Quarter ended 31.12.2021	Nine months ended 31.12.2021	Quarter ended 31.12.2020	Nine months ended 31,12,2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income	12,497.06	34,928.62	9,768.19	28,978.68
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or	5 - 170 - 1	THE STATE OF THE STATE OF		
Extraordinary Items)	2,014.99	5,807.08	1,538.66	4,254.98
Net Profit' (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or				
Extraordinary Items)	2,014.99	5,807.08	1,538.66	4,254.98
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and /or			1	
Extraordinary Items)	1,493.03	4,571.06	1,207.49	3,293.01
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss)		T- T		
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,606,95	4,579.27	1,673,50	4,005.11
Equity Share capital	1,000.65	1,000.65	995.75	995.75
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations)-				
(a) Basic (Rs.)	14.93	45.82	12.13	33.11
(b) Diluted (Rs.)	13.71	42.19	11.12	30.95
Notes :				
1.Key Standalone financial information				
Tumover	4,350.24	12,047.51	3,229.92	9,547.53
Profit/(Loss) before tax	682.62	2,054.85	686.48	2,114.65
Profit/(Loss) after tax	504.50	1,583.15	524.55	1,583.13

the Stock Exchanges on February 03, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated. Financial Results are available on the Company's Website , www.saksoft.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

Place: Chennai Date: February 03, 2022 For and on behalf of the Board of Directors Aditya Krishna Chairman & Managing Director

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028 Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

> Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

Statement of Deviation/ Variation in Utilisation of Funds raised under Initial Public Offer pursuant to Regulation 32 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sr. No.	Particulars	Remarks
1.	Name of Listed Entity	Prince Pipes and Fittings Limited
2.	Mode of Fund Raising	Initial Public Offer
3.	Date of Raising Funds	December 30, 2019
4.	Amount Raised	Rs. 250 Crores*
5.	Report filed for Quarter ended	December 31, 2021
6.	Monitoring Agency	Applicable
7.	Monitoring Agency Name, if applicable	HDFC Bank Limited
8.	Is there a Deviation/ Variation in use of Funds raised	No Deviation
9,	If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which are approved by the shareholders	Not Applicable
10.	If yes, Date of Shareholders Approval	Not Applicable
11.	Explanation for the Deviation/ Variation	Not Applicable
12.	Comments of the Audit Committee after review	-
13.	Comments of Auditors, if any	e

Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table

Sr. No.	Original Object	Modified Object, if any	Original Allocation (Rs. In Million)	Modified allocation if any	Funds Utilised	Amount of Deviation/Variation for the Quarter according to applicable object	Remarks if any
1.	Repayment or prepayment of certain outstanding loans of our Company	NA	100.00	NA	100.00	NA	32
2.	Financing the project cost towards establishment of new manufacturing facility, either set up directly or indirectly (through wholly owned subsidiary that our Company may set up in the future)	NA	1590.00	NA	1391.54	NA	
3.	Upgradation of equipment at our Manufacturing facilities	NA	491.00	NA	304.83	NA	82.5
4.	General Corporate purposes, subject to the applicable laws	NA	319.00	NA	319.00	NA	(#I
	Total	2	2500.00		2115.37		

* The Initial Public Offer of the Company was for Rs.500 Crores i.e. Rs. 250 Crores of Fresh Issue and Rs. 250 Crores of Offer for Sale. Therefore, the amount raised by the Company through Initial Public Offer is Rs. 250 Crores

Deviation or variation could mean:

a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or

b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed or c) Change in terms of a contract referred to in the fund raising documents i.e prospectus, letter of offer etc

For Prince Pipes and Fittings Limited

Date: 03 February, 2022 Place: Mumbai

financialexp.ep. in



RIDGECRAFT HOMES PRIVATE LIMITED

Reg. Office:-3rd Floor, Next Door, U Block, BPTP Parklands, Sector-76, Faridabad Corporate Identification Number: - U70200HR2018PTC073851 Extract of Unaudited Financial Results for the guarter and nine months Ended December 31, 2021

	Quarter Ended on	Quarter Ended on	Nine months Ended on	Nine months Ended on	Year Ended on	
Particulars	31.12.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	
Total Income from Operations	5.22	0.43	6.07	1.27	7,528.10	
Net Profit/(Loss) before tax and exceptional item	(770.23)	(187.20)	(990.38)	(6.50)	460.17	
Net Profit/(Loss) before tax	(770.23)	(187.20)	(990.38)	(6.50)	460.17	
Net Profit/(Loss) after tax	(770.23)	(187.20)	(990.38)	(6.50)	342.55	
Total Comprehensive Income after tax	(770.23)	(187.20)	(990.38)	(6.50)	342.55	
Equity paid up share capital	600.10	600.10	600.10	600.10	600.10	
Reserves excluding Revaluation Reserves	(665.86)	104.37	(665.86)	(24.52)	324.53	
Net Worth	(65,76)	704.47	(65.76)	575.58	924.63	
Outstanding Debt (including interest)	18,046.73	17,323.27	18,046.73	15.5%	39	
Debt/Equity Ratio	(274.42)	24.59	(274.42)	(4)		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10 Each)						
1. Basic:	(12.84)	(3.12)	(16.50)	(0.11)	5.71	
2. Diluted	(12.84)	(3.12)	(16.50)	(0,11)	5.71	
Debenture Redemption Reserve	104.37	104.37	104.37	000	×	
Debt Service Coverage Ratio	(0.06)	(7.05)	(0.33)	-	9	
Interest Service Coverage Ratio	(0.06)	(7.05)	(0.33)		(#	

The above unaudited standalone financial results of the Company have been reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on February 02, 2022. Basic and Diluted Earnings Per Share is not annualized for the quarter ended December 31, 2021, September 30, 2021 and nine months ended December 31, 2021 and

The above is an extract of detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the guarter and nine months ended December 31, 2021 financial results are available on Company's website at www.ridgecraft.in and can also be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on https://www.bseindia.com/ For and on behalf of the Board of Directors

Amit Kumar Singhal Director DIN: 06439649

Place: Delhi Date: 02-Feb-2022

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED



Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028 Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2021

							Rs in millio
Sr. No.	Particulars	Three months ended 31.12.2021 Unaudited	Three months ended 30.09.2021 Unaudited	Three months ended 31.12.2020 Unaudited	Nine Month Ended 31.12.2021 Unaudited	Nine Month Ended 31.12.2020 Unaudited	Year Ended 31.03.2021 Audited
1.	Revenue from Operations	6,640.23	7,610.09	5,490.14	17,556.34	13,101.61	20,715.17
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	918.00	1,035.69	889.71	2,201.95	1,679.16	2,991.48
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	918.00	1,035.69	889.71	2,201.95	1,679.16	2,991.48
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	673.24	760.88	667.91	1,611.67	1,246.13	2,218.32
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	673.24	761.79	668.80	1,612.57	1,249.65	2,221.44
6.	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	1,105.61	1,100.26	1,100.26	1,105.61	1,100.26	1,100.26
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet of the previous year)						9,334.52
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic: 2. Diluted:	6.11 6.11	6.92 6.89	6.07 6.06	14.63 14.63	11.33 11.33	20.16 20.15

- 1. The above is an extract of the detailed format of the standalone for the quarter and nine months ended December 31, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's
- 2. The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 03.02.2022 and have been reviewed by the statutory auditors of the Company.
- 3. The figures for the three months ended 31.12.2021 are arrived at as the difference between the audited figures in respect to the full financial year and unaudited published figures of period ended 31.12.2021 (limited reviewed).
- 4. In view of the unprecedented COVID 19 pandemic, the management has made an assessment of its position as at the Balance Sheet date. In assessing, the Company has taken into consideration external and internal information upto the date of approval of these financial results. The Company has assessed its liquidity, assets, capital & financial resources, profitability, internal financial reporting and has concluded that there has been no material impact to its operations or its
- The Company is primarily engaged in manufacturing and selling of pipes and fittings in India. As per IND AS 108 "Operating Segments" specified under Section 133 of the Companies Act, 2013, there are no reportable operating or geographical segments applicable to the Company.

For and on behalf of Board Prince Pipes and Fittings Limited Jayant Shamji Chheda Chairman & Managing Director

(DIN: 00013206)

CENLUB INDUSTRIES LIMITED Regd. Office: Plot No 233-234 Sector-58 Ballabgarh Fraidabad-121004, Haryana Phone No: 08826794470, 71, 72, 73 Fax: 0129-2307283 Website: www.cenfub.in

E-mail: cenlub@cenlub.in CIN No: L67120HR1992PLC035087 INTIMATION FOR BOARD MEETING TO BE HELD ON SATURDAY, 12TH FEBRUARY, 2022 Pursuant to Regulation 29 and other applicable provisions, if any of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th February, 2022, at 4.00 P.M. at the Registered Office of the company at Plot No. 233 & 234, Sector-58, Ballabgarh, Faridabad, Haryana -121004, Inter-alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31,2021 and other business, if any. In continuation to our letter dated December 31,2021, pursuant to the Provisions of SEBI

(Prohibition of Insider Trading) Regulation. 2015 and as per the Company's Code of

Internal Procedure and Conduct for

Regulating, Monitoring and Reporting of

Trading by Insiders framed pursuant to the Securities and Exchange Board of India

(Prohibition of Insider Trading) Regulations,

2015, the trading window for dealing in the

securities of the Company, has been closed for the purpose of declaration of Un-audited

Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2021 for all the Designated Persons and their immediate relatives (including Promoters and Directors) from January 1, 2022 and will remain closed up to February 14, 2022 (both days inclusive).

For CENLUB INDUSTRIES LIMITED

Virendra Kumar Gupta Place: Faridabad (Whole Time Director) Date: 03.02.2022 DIN: 00006461 Address: B-589, Sector 7B, Faridabad, Haryana-121006

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Dedicated To Life

Date: February 03, 2022

Place: Mumbai

Cadila Healthcare Limited

Registered Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Khoraj (Gandhinagar), Tel. No.: (+91-79) 4804 0100 Website: www.zyduscadila.com

CIN: L24230GJ1995PLC025878 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31/12/2021

				Rupees	in Million		
				Corresponding			
				3 Months ended	date figures for the	Year to date	
Sr. No.	Particulars		D	31/12/2020	current	figures for	
		3 Months	Preceding 3	in the	period	the previous	
		ended	Months ended	previous	ended	period ended	Previous year end
		31/12/2021			31/12/2021		
		(Unaudited)				(Unaudited)	
1	Total income from operations	36,550	37,848	36,330	114,652	108,065	144,9
2	Net Profit for the period before exceptional items and tax	5,990	6,992	5,904	20,528	17,844	23,5
3	Net Profit for the period after exceptional items but before tax	5,990	6,035	5,904	19,571	16,524	21,4
4	Net Profit for the period from continuing operations	5,004	5,062	5,006	15,714	13,783	20,3
5	Profit after tax from discontinued operations	- 1	24,961	266	25,185	763	1,0
6	Net Profit for the period after tax and Non-Controlling Interest	5,004	30,023	5,272	40,899		21,3
7	Total Comprehensive Income for the period after tax and Non-Controlling Interest	4,906	30,139	5,595	· .	15,239	22,0
8	Paid-up equity share capital (Face value Re. 1/-)	1,024	1,024	1,024	1,024	1,024	1,0
9	Reserves excluding Revaluation Reserve (i.e. Other Equity)						128,8
10	Earnings per share for continuing operations (not annualised for the quarter)						
a	Basic (Rs.)	4.89	4.94	4.89	15.35	13.46	19.
b		4.89	4.94	4.89	15.35	13.46	19.
11	Earnings per share for continuing & discontinued operations (not annualised for the quarter)			_			
a	Basic (Rs.)	4.89	29.32	5.15	39.95	14.21	20.
b	Diluted (Rs.)	4.89	29.32	5.15	39.95	14.21	20.

Ahmedabad, February 3, 2022

[1] The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine Monthly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Nine Monthly Financial Results are available on the Company's website: www.zyduscadila.com, on the website of BSE [www.bseindia.com] and on the website of NSE [www.nseindia.com].

For Cadila Healthcare Limited,

Kolkata

Dr. Sharvil P. Patel Managing Director

By Order of the Board,



साळ येथे सिद्धांत चषक

क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मडगाव: साळच्या सिद्धांत स्पोर्टस

क्लबने आपल्या १०व्या अखिल

लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

१९ फेब्रुवारीपासून केले आहे. या स्पर्धेत २४ संघाना प्रवेश देण्यात

येतील व सामने साळ मैदानावर

खेळविण्यात येतील स्पर्धेतील

विजेत्या संघाला रोख १,००,०००

उपविजेत्या संघाला रोख ५०,०००

व चषक तर अनेक वैयक्तिक

बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत

अनिरुद्ध

(९७६४२७०६००) यांच्याशी

भाग घेणाऱ्या संघांनी

निश्चित कराव्यात

पातळीवरील

पंचायत

जोसेफ सिक्वेरा यांचा घरोघरी प्रचारावर भर

जनतेला पाहिजे. भाजप शिवाय येथे पर्याय राहिला नाही माजी मंत्री मायकल लोबो यांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण प्रचार करीत असताना घरोघरी आपल्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ व स्थिर तसेच कळंगूटमधील समस्या सोडविण्यासाठी जनतेने भाजपला भरघोस मतांनी निवडून द्यावे, अशी माहिती भाजपचे उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांनी दिली.

काँग्रेसमध्ये

सर्व एकत्रित आले आहे. त्यांनी आपल्यास भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सिक्वेरा दिली. प्रत्यक्षात कळंगुटमध्ये विविध समस्या आहे. टॅक्सी चालकांचे प्रश्न, शॅक धारकांच्या समस्या, भागातील नागरिकांच्य तोडगा काढणे असे सिक्वेरा सिक्वेरा यांनी गुरुवारी बागा येथील भागात घरोघरी प्रचार करून आपल्यास भरघोस मतांनी विजयी करावे. असे आवाहन केले.



गोव्यातील दोन शाळांना अर्थियन राष्ट्रीय पुरस्कार

राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळ. साळगाव आणि सी. पी. आर.

पर्यावरणीय शिक्षण केंद्र, चेन्नई

यांच्या संयक्त विद्यमाने दरवर्षी

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

विजेत्याना व्हिप्रो फांऊडेशन, बंगळूरू

यांच्यावतीने रोख ५० हजार रकमेचा

पुरस्कार देण्यात येईल. तसेच राष्टीय

पातळीवर अंतिम यादीत पैरा

हायस्कूल, पैरा डिचोली आणि

रेजिना मुंडी हायस्कुल, चिखली

वास्को या दोन शाळांचा समावेश

देण्यात येईल. कोविड महामारीमुळे

२०२१-२२ चा वार्षिक राष्ट्रीय

अर्थियन परस्कार वितरण कार्यक्रम

१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३०

ते १.३० या वेळेत तर प्रादेशिक

पुरस्कार वितरण कार्यक्रम १६

फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते

१२.३० या वेळेत व्हर्च्युअल पद्धतीने

होईल. संबंधित शाळांना व्हर्च्युअल

पद्धतीने कार्यक्रमास सहभागी

होण्यासाठी लिंक पाठविण्यात येईल

पणजी: गोव्यातील दोन शाळांना

अर्थियन राष्ट्रीय पुरस्कार २०२१ प्राप्त झाला आहे. गोव्यातील शाळांनी

मागील सात वर्षापासून व्हिप्रो-

अर्थियन कार्यक्रमात सतत यश

प्राप्त केले आहे. २०२१ वर्षासाठी

सेंट. जोसेफ शैक्षणिक संस्था, चांदोर

सासष्टी आणि तुडल हायस्कुल, तुडल

गांवडोंगरी, काणकोण यांना त्यांच्या

अनुक्रमाने कचरा व्यवस्थापन आणि

जल आणि जतन या प्रकल्पांसाठी

पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोवा

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530

Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

Statement of Deviation/ Variation in Utilisation of Funds raised under Initial Public Offer pursuant to Regulation 32 of Securities and Exchange Board of India (Listing

Sr. No.	Particulars	Remarks
1.	Name of Listed Entity	Prince Pipes and Fittings Limited
2.	Mode of Fund Raising	Initial Public Offer
3.	Date of Raising Funds	December 30, 2019
4.	Amount Raised	Rs. 250 Crores*
5.	Report filed for Quarter ended	December 31, 2021
6.	Monitoring Agency	Applicable
7.	Monitoring Agency Name, if applicable	HDFC Bank Limited
8.	Is there a Deviation/ Variation in use of Funds raised	No Deviation
9.	If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which are approved by the shareholders	Not Applicable
10.	If yes, Date of Shareholders Approval	Not Applicable
11.	Explanation for the Deviation/ Variation	Not Applicable
12.	Comments of the Audit Committee after review	-
13.	Comments of Auditors, if any	-

Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in

Sr. No.	Original Object	Modified Object, if any	Original Allocation (Rs. In Million)	Modified allocation if any	Funds Utilised	Amount of Deviation/Variation for the Quarter according to applicable object	Remarks, if any
1.	Repayment or prepayment of certain outstanding loans of our Company	NA	100.00	NA	100.00	NA	-
2.	Financing the project cost towards establishment of new manufacturing facility, either set up directly or indirectly (through wholly owned subsidiary that our Company may set up in the future)	NA	1590.00	NA	1391.54	NA	-
3.	Upgradation of equipment at our Manufacturing facilities	NA	491.00	NA	304.83	NA	-
4.	General Corporate purposes, subject to the applicable laws	NA	319.00	NA	319.00	NA	-
	Total		2500.00		2115.37		

The Initial Public Offer of the Company was for Rs.500 Crores i.e. Rs. 250 Crores of Fresh Issue and Rs. 250 Crores of Offer for Sale. Therefore, the amount raised by the Company through Initial Public Offer is Rs. 250 Crores Deviation or variation could mean:

a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or

c) Change in terms of a contract referred to in the fund raising documents i.e prospectus, letter of offer etc

Jayant Shamji Chheda

Date: 03 February 2022 Place: Mumba

(DIN: 00013206)

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028 Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sr. No.	Particulars	Remarks
1.	Name of Listed Entity	Prince Pipes and Fittings Limited
2.	Mode of Fund Raising	Initial Public Offer
3.	Date of Raising Funds	December 30, 2019
4.	Amount Raised	Rs. 250 Crores*
5.	Report filed for Quarter ended	December 31, 2021
6.	Monitoring Agency	Applicable
7.	Monitoring Agency Name, if applicable	HDFC Bank Limited
8.	Is there a Deviation/ Variation in use of Funds raised	No Deviation
9.	If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which are approved by the shareholders	Not Applicable
10.	If yes, Date of Shareholders Approval	Not Applicable
11.	Explanation for the Deviation/ Variation	Not Applicable
12.	Comments of the Audit Committee after review	_
13.	Comments of Auditors, if any	-

the following table

Sr. No.	Original Object	Modified Object, if any	Original Allocation (Rs. In Million)	Modified allocation if any	Funds Utilised	Amount of Deviation/Variation for the Quarter according to applicable object	Remarks, if any
1.	Repayment or prepayment of certain outstanding loans of our Company	NA	100.00	NA	100.00	NA	-
2.	Financing the project cost towards establishment of new manufacturing facility, either set up directly or indirectly (through wholly owned subsidiary that our Company may set up in the future)	NA	1590.00	NA	1391.54	NA	-
3.	Upgradation of equipment at our Manufacturing facilities	NA	491.00	NA	304.83	NA	-
4.	General Corporate purposes, subject to the applicable laws	NA	319.00	NA	319.00	NA	-
	Total		2500.00		2115.37		

b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed or

For Prince Pipes and Fittings Limited

Chairman & Managing Director

कोकणी देशभक्तीपर गीत स्पर्धेत उदय गुडे प्रथम

आज पर्वरी येथील कार्यक्रमात बक्षिसवितरण, कोकणी कविसंमेलनाचेही आयोजन

प्रतिनिधी कुंकळळी

अखिल भारतीय कोकणी साहित्य आयोजित नकत्याच केलेल्या अखिल भारतीय कोकणी देशभक्तीपर गीतरचना स्पर्धेत उदय गुडे यांना पहिले, दुर्गाकुमार नावती यांना दुसरे, तर एरिक बारकूर (उडुपी) यांना तिसरे आणि रूपेश देसाई व मनोज हळर्णकर यांना उत्तेजनार्थ बिक्षसे प्राप्त झाली. या स्पर्धेला गोवा आणि इतर राज्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साहित्यिक तुकाराम शेट आणि मेल्विन रॉडिंग्स



उदय गुडे



दिनानिमित्त

दुर्गाकुमार नावती



एरिक बारकूर

यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पर्वरी येथे सायंकाळी ४ वा. होणार असून त्यास गायिका श्कुंतला भरणे अखिल भारतीय कोकणी साहित्य या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित संघाचा कार्यक्रम आज ४ रोजी राहणार आहेत. यावेळी देशभक्तीपर

गीतरचना स्पर्धेतील वरील विजेत्यांना बक्षिसवितरण होणार आहे. याशिवाय कोकणी कविसंमेलन होणार असून त्यात संजीव वेरेकर, उदय म्हांब्रें, नजर राजभाषा आंदोलनावर या चित्रफितीचे लोकार्पण होणार आहे.

वेर्णेकर, राधिका सातोस्कर, नयना नाडकर्णी आणि समीर प्रभू यांचा सहभाग राहणार आहे त्याचप्रमाणे गोव्याचा राजभाषादिन यावर प्रकाश

नेरूल संपविण्याचा मायकल लोबोंचा बेत

जयेश साळगावकरांचा थेट आरोप, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा साळगाव मतदारसंघाचा दौरा

प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साळगाव मतदारसंघाचा संपूर्ण दौरा बुधवारी जयेश साळगावकरांना सोबत घेऊन पार पाडला. भाजप सरकार स्थापन निश्चितच करेल व त्या सरकारमध्ये जयेश साळगावकर मोठ्या पदावर असतील यात तिळमात्र शंका नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जनतेला नेरूलमध्ये संबोधताना

जयेश साळागवकर हे कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये न गुंतलेले एक मंत्री आहेत. आपल्या मतदारसंघासाठी नेहमी धडपडणारे तसेच स्वच्छपणे काम हाताळणारे नेते जयेश साळगावकर आहेत व त्यांना पुन्हा एक संधी आपण द्यावी, असे

लोबोंवर विश्वास ठेवू नये

साळगावकर यांनी मायकल लोबो यांच्यावर तोफ डागली. गोव्याचे एक नंबरचे भ्रष्ट मंत्री असून संपूर्ण साळगाव नष्ट करण्याचा बेत आखत असल्याचा गंभीर आरोप लोबोवर साळगावकरांनी केला. आपल्या



नेरूल : नेरूल येथे कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार जयेश साळगावकर. बाजूला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी मतदार.

मतदारसंघामध्ये विशेष काहीही करू शकले नाही. परंतु संपूर्ण बार्देशच्या विकासाची बढाई मारणाऱ्या खोटारड्या लोबोवर जनतेने विश्वास ठेव नये. असे जयेश साळगावकर म्हणाले. पुढें बोलताना साळगावकरांनी मायकल नेरूल नदी स्वतःच्या इमारतींना छोट्या मोठ्या

नौका व मोटर बोट्स जोडण्यासाठी उपसू पाहत होते व त्यांनी या गोष्टींची आपणाला कल्पनापण दिली होती, असे सांगितले. व्यवसाय करीत असलेल्या लोकांच्या पोटावर गदा न आणण्यासाठी मी मायकल

यांना या गोष्टीपासून दूर ठेवले असल्याचे साळगावकरांनी नेरूलवासियांना सांगितले. नेरूल पंचायत क्षेत्रातून भाजपला यंदाच्या निवडणुकीत भरघोस मते असल्याचे साळगावकर यांनी मिळणार

हळदोण्यातील पाण्याची पार्डपलाईन बदलणार: किरण कांदोळकर

प्रचारास फिरतान प्रतिसाद सगळीकडे चांगला मिळत आहे. येथे समाजाचा प्रश्न सर्व आहेत. हळदोणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी पेटून उठले आहेत, अशी माहिती हळदोणा तुणमूलचे उमेदवार किरण कांदोळकर

दिली मतदार बाहेर येऊ लागले आहे. यावेळी आपण येथे येऊन चांगले केले. लोकांचा आकांक्षा खूप



नारनोळा : घरोघरी प्रचारावेळी पत्रकारांशी बोलताना हळदोणा उमेदवार किरण कांदोळकर. बाजूस माजी सरपंच रिना गोवेकर, संजना कांबळी. फ्रान्सिस बाबतये

आहेत. जीत ही मोठ्या आधीडीची आज तरुणवर्गांना आम्ही बारावी असेल असे ते म्हणाले. हळदोण्यात पदवी शिकण्यास सांगत आहोत. शैक्षणिकदृष्ट्या काहीच केलेले नाही. मात्र त्यांना नोकऱ्या नाहीत. हाच

आहे. पण कुठे कामाला जातो हे माहीत नाही, नोकरीचा विषय सर्वांत मोठा आहे. काही भागात पाण्याचे प्रश्न जटील आहेत. हळदोणा भागात दररोज लाल रंगाचे पाणी येते, या आमदाराने लक्ष घातले नाही असे बोलले जाते. मात्र आपण त्यांना आश्वासन दिले सरकार झाल्यानंतर तीन महिन्याने पाईपलाईन दुरुस्त करून स्वच्छ पाणी देणार आहे. अशा समस्या हळदोण्यात आहेत. त्यांचे प्रश्न सोडविले जाणार असल्याचे किरण कांदोळकर म्हणाले

FORMAT C-1

(for candidate to publish in Newspapers, TV)

Declaration about Criminal Cases

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No.536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.) Name and address of Candidate: NILESH MAHADEV NAVELKAR

Name of political party: INDEPENDENT (Independent candidates should write

"Independent" here)

Name of Election: **LEGISLATIVE ASSEMBLY GOA**

*Name of Constituency: MORMUGAO

I NILESH MAHADEV NAVELKAR (name of candidate), a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

,											
(A)											
SI. No.	Name of Court	Case No. and dated	Status of Case(s)	Section(s) of acts concerned and brief description of offence(s)	Description of offence(s) & punishment imposed						
1	Judicial Magistrate	Criminal Case No.	No Chargesheet	Section 143,147,371 r/w	NIL						
	First, Class Court Vasco		Filed	149 of Indian Penal Code							

In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028 Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **ENDED DECEMBER 31, 2021**

							Rs in million
Sr. No.	Particulars	Three months ended 31.12.2021 Unaudited	Three months ended 30.09.2021 Unaudited	Three months ended 31.12.2020 Unaudited	Nine Month Ended 31.12.2021 Unaudited	Nine Month Ended 31.12.2020 Unaudited	Year Ended 31.03.2021 Audited
1.	Revenue from Operations	6,640.23	7,610.09	5,490.14	17,556.34	13,101.61	20,715.17
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	918.00	1,035.69	889.71	2,201.95	1,679.16	2,991.48
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	918.00	1,035.69	889.71	2,201.95	1,679.16	2,991.48
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	673.24	760.88	667.91	1,611.67	1,246.13	2,218.32
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	673.24	761.79	668.80	1,612.57	1,249.65	2,221.44
6.	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	1,105.61	1,100.26	1,100.26	1,105.61	1,100.26	1,100.26
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet of the previous year)						9,334.52
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic: 2. Diluted:	6.11 6.11	6.92 6.89	6.07 6.06	14.63 14.63	11.33 11.33	20.16 20.15

- 1. The above is an extract of the detailed format of the standalone for the quarter and nine months ended December 31, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.princepipes.com.
- 2. The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 03.02.2022 and have been reviewed by the statutory auditors of the Company.
- 3. The figures for the three months ended 31.12.2021 are arrived at as the difference between the audited figures in respect to the full financial year and unaudited
- published figures of period ended 31.12.2021 (limited reviewed). 4. In view of the unprecedented COVID 19 pandemic, the management has made an assessment of its position as at the Balance Sheet date. In assessing, the Company has taken into consideration external and internal information upto the date of approval of these financial results. The Company has assessed its liquidity, assets, capital & financial resources, profitability, internal financial reporting and has concluded that there has been no material impact to its operations or its
- 5. The Company is primarily engaged in manufacturing and selling of pipes and fittings in India. As per IND AS 108 "Operating Segments" specified under Section 133 of the Companies Act, 2013, there are no reportable operating or geographical segments applicable to the Company

For and on behalf of Board **Prince Pipes and Fittings Limited** Jayant Shamji Chheda

Chairman & Managing Director (DIN: 00013206)

Date: February 03, 2022 Place: Mumbai

MM/(SAWGOA-1/IND.)